

Date: 04th February, 2021

To,
The Corporate Relations Department,
Bombay Stock Exchange Limited,
PJ Tower, Dalal Street, Fort,
Mumbai-400001

Scrip Code: 539519

Subject: Submission of Newspaper Clipping of Un-audited Financial Result for the Quarter and Nine months ended 31st December, 2020.

Dear Sir(s),

Please find enclosed herewith Newspaper clipping of Regulation 47(I) (a) as per SEBI (LODR) Regulation, 2015 extract of Un-audited financial statement for the Quarter and Nine months ended 31st December, 2020, has published in "Mumbai Lakshadeep" (Marathi) and "Active Times" (English) on 04th February, 2021 for you records.

Thanking you Yours faithfully,

For Mayukh Dealtrade Limited

Mit Tarunkumar Brahmbhatt Managing Director

DIN: 06520600

Mumbai Office: Office No.101 on 1st Floor Crystal rose CHS LTD, Datta Mandir road, Mahavir Nagar,
Kandivali west, Mumbai-400067.
T: +91-22-2868 4491 | E: info@mayukh.co.in

पोलाद

प्रकल्पात रूफोट वर्धा,दि.३: वर्धाजवळ असलेल्या भुगाव येथील उत्तम गालवा या पोलाद प्रकल्पात अचानक रफोट झाल्याने २८ कामगार व अभियंते भाजल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. हा प्रकल्प सध्या १२ फेब्रुरवारीपर्यंत शट डाउन म्हणजेच बंद आहे. प्रकल्पात दुरुस्तीची कामे सुरू आहे. कारखान्यातील ब्लास्ट फर्निशचा स्फोट झाल्याने त्यातून निघालेल्या गरम वाफेमुळे तीन अभियंते तसेच काही कामगार व कर्मचारी मिळून २८ व्यक्ती भाजल्या गेल्या आहेत. या सर्वांना सांवगी येथील आचार्य

विनोबा भावे खग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. बहतांश जखमी २० टक्कयाच्या आत भाजले आहे. सर्वांवर तज्ञांच्या देखरेखीत उपचार सुरू असल्याची माहिती रूग्णालयाचे प्रमुख डॉ. उदय मेघे यांनी दिली. या प्रकरणी सावंगी पोलीस पुढील तपास

करीत आहे.

DYNACONS नोंदणीकृत कार्यालयः ७८, रतन ज्योत इंडस्ट्रियल इस्टेट, इस्ला लेन, विलेपार्ले (प), मुंबई–४०००५६. सीआयएनः एल७२२००एमएच१९९पीएलसी०९३१३० वेबसाईटःwww.dynacons.com

सूचना संबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड हिस्क्लोजर रिक्वायसंद्रस) रेयुलेशन्स, २०१५ च्या नियम २९ सहवाधिता नियम ४७ नुसार येथे सुचना टेण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या दिमाही व नज्जमाहीकारिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे व नोंद्मटावर घेणे आणि मंडळच्या इच्छेनुसार इत प्रकरणावर विचार करणे याकरिता शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०२१ रोजी कंपनीचे कांपीरेट कार्यावय-३२ मज्जत, ए विंग, सनटेक सेन्टर, सुमाष रोड, गरवारे चौक, विलेपालें (पुर्व), मुंबई-४०००५७ येथे कंपनीच्या संचालक मंडळाची

ा। हाजार जाह. परोक्त मंडळ सभा समाप्ती झाल्यानंतर लेखापरिक्षात वित्तीय निष्कर्ष एक्सचेंजेसकडे कंपनीदारे कळविले जाईल आर्पि सेबी (लिस्टिंग ऑक्लिशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायसेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ अन्वये कंपनीचे वेबसाईटट प्रसिच्द केले जाईल आणि त्याची घोषणा वृत्तपत्रात केली जाईल.

डायनाकॉन्स सिस्टिम्स ॲण्ड सोल्युशन्स लिमिटेडक्रित सही / शिरीष अंजारीय अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००४४४१०

ठिकाण: मुंबई दिनांक: ०३.०२.२०२१

मोरारजी टेक्सटाईल्स लिमिटेड

नोंद. कार्यालय : पेनिन्सुला स्पेंटा, मथुरादास मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर पर्ळ, मुंबई - ४०० ०१३. टूर.:०२२-६६२२९५००; वेबसाईट:www.morarjee.com; ई-मेल:coporatesecretarial@ashokpiramalgroup.com; सीआयएन:एल५२३२२एमएच१९९५पीएलसी०९०६४३

सूचना अशी सूचना देण्यात येते की सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंट्रेस) रेग्युलेशन्स, २०१५च्या नियम २९ आणि ४७ नुसार ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊ माहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष, कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांचे त्यावरील मर्यादित पुनर्विलोकन करणे व मान्यता देण्याकरिता बुधवार, दिनांक १० फेब्रुवारी, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडलाची सभा होणा

सदर सूचना कंपनीच्या <u>www.morarjee.com</u> वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> व www.nseindia.com वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे

मोरारजी टेक्स्टाईल्स लिमिटेडकरिता सही/

निष्टी धर्मानी

कंपनी सचिव

दिनांक: ३ फेब्रुवारी, २०२१ ठिकाण : मुंबई

VIVID GLOBAL INDUSTRIES LIMITED

CIN NO. L24100MH1987PLC043911 Regd.Office : D-21/1,MIDC Tarapur Via Boisar, Dist. Palghar, Maharashtra. Vebsite: www.vividglobalinds.com ; Email: info@vividglobalinds.com ; UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2020

			(RS. In Lakns)
PARTICULARS	QUARTER ENDED 31.12.2020 (Unaudited)	YEAR ENDED 31.03.2020 (Audited)	QUARTER ENDED 31.12.2019 (Unaudited)
Total income from operations	1079.53	5827.03	1524.63
Other Income	18.33	52.41	11.44
Total Income	1097.86	5879.44	1536.07
Total Expenses	1058.20	5659.68	1496.16
Profit / (Loss) for before (tax and exceptional items)	39.67	219.76	39.91
Profit / (Loss) for the period and after tax (after exceptional Items)	28.74	86.55	28.92
Total comprehensive income for the period [comprehensive profit/(loss) for the period after tax and othe comprehensive income (after tax)]	28.74	86.55	28.92
Paid-up Equity Share Capital (Face Value Rs. 5/- each w.e.f 3rd Dec 2015)	456.44	456.44	456.44
Other Equity Excluding Revaluation Reserves Earning Per Share	0.31	0.95	0.32
Earnings per share (not annualised)(basic and diluted)(face value Rs.5/-)	0.31	0.95	0.32
Note:	•		_

The above is an extract of the detailed format of the quarterly financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (listing and other disclosure requirement) Regulation 2015. The full format of the Quarterly financial results are available on the stock exchanges websites i.e. Bombay stock exchange & National stock exchange.

> For Vivid Global Industries Limite SUMISH S. MODY MANAGING DIRECTOR

मयुख डिलट्रेड लिमिटेड

Date: 03rd February 2021 Place: MUMBAI

नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र.९०९, १ला मजला, क्रिस्टल रोझ कोहीसो., दत्ता मंदिर रोड, महावीर नगर, कांदिवली (प.), मुंबई, महाराष्ट्र ४०००६७, मारत, **वेबसाईट:**www.mayukh.co.in, **ई-मेक**;info@mayukh.co.in, **सीआयएन**: एल५१२९९एमएच१९८०पीएलसी३२९२२: नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क १०१ १ल

	३१ डिसबर, २०२० राजी संपलल्या तिमाहीकराता अलखापरिक्षात वित्ताय निष्कषाचा अहवाल								
					(ईपी	एस व्यतिरिक्त	रु.लाखात)		
अ.	तपशील	₹	ांपलेली तिमा	ही	संपलेली	नऊमाही	संपलेले वर्ष		
क्र.		39.92.20	३०.०९.२०	३१.१२.१९	३१.१२.२०	३१.१२.१९	39.03.20		
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षात		
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३९.८४	३४.५५	3.88	८४.0६	२९.६२	४२.५६		
२	अपवादात्मक बाब व करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	२२.८७	७.२७	-9.49	39.32	८.७९	0.22		
э	अपवादात्मक बाबनंतर करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१६.९२	4.36	-9.49	२३.१८	Ę. ५ 0	0.22		
8	समभाग भांडवल	320.00	320	320	320	320	320.00		
ч.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुनमुल्यांकित राखीव वगळून)	0	-	0	-	-	0		
ξ.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१ प्रत्येकी) मूळ	0.4300	0.9000	-0.0809	0.७२००	0.2000	0.00६८		
	सौमिकृत	0.4300	0.9000	-0.0809	0.0200	0.2000	0.00६८		
	ा: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्		च्या नियम ३	३ अन्वये स्ट	र्क एक्सचेंजर-	ाह सादर करण	यात आलेली		
त्रैम	त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे.								

मयुख डिलट्रेड लिमिटेडकरित नाव: मित ब्रम्हभत

ठिकाण: मुंबई पदः पुर्णवेळ संचालव दिनांक: ०२.०२.२०२१ डीआयएन:०६५२०६००

SIMPLEX

सिम्प्लेक्स पेपर्स लिमिटेड

ओम श्री साई भवन, बालाघाट रोड, टि पॉईंट, गोदिंया-४४१६१४. दूर.:९१-२२-२३०८२९५१, फॅक्स: ९१-२२-२३०७२७७३,

ई-मेल: papers@simplex-group.com वेबसाईट: www.simplex-group.com, सीआयएन:एल२१०१०एम्एच१९९

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल						
(रु.लाखात, प्रतिशेअर व्यतिरित						
संपलेली तिमाही संपलेली नऊमाही संपलेल						
तपशील	३१.१२.२०२०	३१.१२.२०२०	३१.१२.२०१९			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	-			
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	(२.३८)	(७.६४)	(२.३१)			
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	(२.३८)	(৩.६४)	(२.३१)			
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	(२.३८)	(৩.६४)	(२.३१)			
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(२.३८)	(७.६४)	(२.३१)			
समभाग भांडवल	३००.१५	३००.१५	३००.१५			
उत्पन्न प्रतिमाग (रू.१०/- प्रत्येकी)(अखंडीत व खंडीत कार्यचलनासाठी) (वार्षिकीकरण नाही) मूळ व साँमिकृत	(0.0)	(0.24)	(0.0८)			

१. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक एकमेव वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुर्नविलोकन करण्यात आलेले आहे आणि २ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या संचालव मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

सिम्प्लेक्स पेपर्स लिमिटेडकरीता

ठिकाण : मुंबई दिनांक : २ फेब्रुवारी, २०२१

SINPLEX MILLS CO. LTD.

शेखर आर. सिंग

संचालक

सिम्प्लेक्स मिल्स कंपनी लिमिटेड

गाव शिवनी, तालका व जिल्हा अकोला-४४४९०४ द्र::९१-२२-२३०८२९५१, फॅक्स: ९१-२२-२३०७२७७३

ई-मेल: mills@simplex-group.com, वेबसाईट: www.simplex-group.com, सीआयएन: एल६५९००एमएच१९९८पीएलसी११६५८५

		(ক্.লান্ডান	, प्रतिशेअर व्यतिरिक्त			
	संपलेली तिमाही संपलेली नऊमाही संपलेली ति					
तपशील	39.92.2020	३१.१२.२०२०	३१.१२.२०१९			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	0.98	0.98	-			
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	9.23	७.२६	0.६८			
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	9.23	७.२६	६.६८			
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	9.23	७.२६	६.६८			
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित						
नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	9.23	७.२६	६.६८			
समभाग भांडवल	300.04	३००.०५	300.04			
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी)(अखंडीत व खंडीत कार्यचलनासाठी)						
(वार्षिकीकरण नाही) मूळ व सौमिकृत	0.08	0.28	0.22			

िरा: १. सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम् ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कार्षाचे सविस्तर नमुऱ्यातील उतारा आहे. त्रैमासिक एकमेव वित्तीय निष्कार्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुर्नविलोकन करण्यात आलेले आहे आणि २ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

सिम्पलेक्स मिल्स कंपनी लिमिटेडकरीता

ठिकाण : मंबई शेखर आर. सिंग दिनांक : २ फेब्रुवारी, २०२१

PUBLIC NOTICE Notice is hereby given that, the Original Agreement

dated 16th December 1982, executed between

M/s Shital Construction and Mrs. Jaya Purushotar Jadwani pertaining to Flat No. A-305, on the 3rd Society Ltd., situated at Justice Chagla Marg Off, Sahar Road, Chakala, Andheri (East), Mumba 400 099, bearing C. T. S. No. 98 (part) & 108 of Village Bamanwada, Taluka Andheri, in the registration district of Mumbai Suburban, is lost misplaced and the same is not in the possession of the present owners Coastal Roadways Ltd. Any other person/s having any claim whatsoeve in. to or on the abovesaid document/property should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below pecifically stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence within 14 (fourteen) days of the publication of this notice, failing which any such claim in, to or on the said property or any part thereof shall be deemed to have been waived without any reference to

Legal Remedies Advocates, High Cour Office No.2. Ground Floo Shantiniwas CHS Ltd. Place: Mumbai Bldg. No. 1, C. P. Road Date: 4.2.2021 Kandivali (E), Mumbai 101.

such claim.

PUBLIC NOTICE

Notice is given to the Public in General tha my client, 1} MR. SUNIL KUMAR S MÁCHANDÁ, MR. AD**I**L D. BHODHANWALL and MRS, RAMARANI R, MACHANDA, wer the Partners and in pursuance to the Partners rm known as M/s. Universal Motors, havin its Partnership Registration No. B-83844, an ts Registered Office address at 211, Mour Road, Mazgaon, Bombay – 400010, and no of Partners were registered before the ROF umbai namely 1) Mr. Kawal Kumar Machanda, 2} Sunil Kumar S. Machanda, Mr. Adil D. Bhondhanwala, 4} Mrs. Ramaran R. Machanda, since we have sold the said firm to Mr. Rajender Singh Jagat Singh Rekh Gurbachan Singh Jagat Singh Rekhi 🤅 Jasvinder Singh Rajender Singh Rekhi, nov it has brought to my client notice that the Present Partners Mr. Rajender Singh Jaga Singh Rekhi, Gurbachan Singh Jagat Singl Rekhi {now deceased} & Jasvinder Singl Rajender Singh Rekhi, has applied for the Registration Of new Partnership Deed in the same firm name, and it has daimed that the said Firm is already Registered by the name of M/s. Universal Motors, before the ROF No. B-83844, now my clients were not aware that they have to submit dissolution Dee before the ROF, however their said firm go dissolve on dated 03.04.1996, so when the Present Partners approached them for mor clarification then they informed them that we could not submit Dissolution Deed, due to lack of knowledge, hence we are submitting Dissolution Deed dated 21.10.2020, so that the above said firm can be active.

All persons having any claim /objection interest /share in the said firm are require to make the same known to the undersigne by Registered Post with acknowledgemer due long with documentary proof at within 1 Fifteen) days from the date of publication of this Notice, otherwise claim if any, will be considered as abandoned /or waived

Date:- 04.02.2021 ADV. BINOD KUMAR Place :- Mumbai Advocate, High Cour Dhanlaxmi Enterprises, Opp Bandra Court A.K. Marg, Bandra (E), Mumbai - 400 051

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील हे खालील सविस्तरपणे नमुद अनुसुचीतील मालमत्त (सदर मालमत्ता) याचे मालक असलेले रावा करणारे श्रीमती दुर्गावतीदेवी राधेश्याम यादव, श्री. अच्छे लाल राधेश्याम यादव, श्री. बच्चेलाल राधेश्याम यादव व श्री. साहेबलाल राधेश्याम यादव (विद्यमान मालक) यांच्या अधिकाराची चौकशी करीत आहेत विद्यमान मालकांनी टावा केला आहे की ते सदर मालमत्तेचे मागील मालक स्वर्गीर श्री. राधेश्याम डब्ब यादव यांचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. सद मालमना मटा मालमना विनीय महाय्य उपलब्ध करून घेण्यामाठी आमच्य अशिलाच्या नावे तारण ठेवण्याचे नियोजित आहे

जर कोणी व्यक्तीस मालमत्ता किंव कोणत्याही भागावर वारसाहक्क, विक्री तारण, अधिभार, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, करारनामा, हस्तांतर, वहिवाट, उप-वहिवाट, मृत्युपत्र, न्यास, ताबा लकाहक्क, बक्षास, कायदशार अदलाबदल, परवाना, परिरक्षा, लिस पेन्डन्स, कर्ज, भत्तो, कोणत्याही न्यायालयाद्वारे वितरीत किंवा मंजूर आदेश निर्णय किंवा हुकूमनामा, कर, महसूल वैधानिक प्राधिकरण, जप्ती, तजवीज किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यार त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीत खालील नमुद पत्त्यावर ई-मेल किंवा टपाल पत्त्याव खालील स्वाक्षरीकर्त्याकडे म्ळ दस्तावेजांच्या प्रतींसह लेखी स्वरुपात कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दाव स्थगित, मुक्त, माघारी घेतले आहेत, त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि आमचे अशिलांवर बंधनकारक असणा नाही आणि पुढील कोणत्याही संदर्भाशिवाय योग्य प्रमाणपत्र दिले जार्सल.

वर संदर्भीत अनुसुची

फ्लॅट क्र.७०८/बी, क्षेत्रफळ २२५ चौ.फु कार्पेट क्षेत्र, ७वा मजला, इमारत क्र.१ गोरेगाव गावदेवी (एसआरए) कोहौसोलि. जमीन सीटीएस क्र.२१३ (भाग), २१४ व २३५(भाग), राजीव गांधी उद्यानाजवळ मिठा नगर, एम.जी. रोड, गोरेगाव (प.), गाव पहाडी, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा, सदर सोसायटीदारे वितरीत भागप्रमाणपत्र क ११७५ मध्ये समाविष्ट अनक्रमांक ३७१ ते ३७५ धारक ५ शेअर्स मुंबई, आज दिनांकीत ४ फेब्रुवारी

मनिष एन. राजार्न भागीदार, वसमुम लिगल ५/००१, तळमजला, अंजली इमारत गोकुळ पार्क कोहौसोलि., मानव मंदिर अंबाडी रोड, वसई (पश्चिम)-४०१२०२

(1)

Mitsu

ठिकाण: मुंबई

देनांक : ०२.०२.२०२१

रोजच वाचा मुंबई लक्षदीप मुंबई लक्षदीप



HITECH

हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेड CIN:L28992MH1991PLC168235

नोंदणीकृत कार्यालय: २०१, वेलस्पून हाऊस, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प. मुंबई-४०००१३. दुर.क्र.:+९१ २२ ४००१६५००/२४८१६५००, फॅक्स:+९१ २२ २४९५५६५ वेबसाईट:www.hitechgroup.com, ई-मेल:investor.help@hitechgroup.com

थि सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स म्युलेशेन्स, २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्य ामाही व नऊमाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **बुधवा १० फेब्रुवारी, २०२१** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

नदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.hitechgroup.com वेबसाईटवर व कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपल

मंडळाच्या वतीने व करिता

ठिकाण: मुंबई दिनांक: 0३.0२.२0२१ नमिता तिवार्र कंपनी सचिव

===58L दी स्टँडर्ड बॅटरीज लिमिटेड

(CIN.:L65990MH1945PLC004452)

नोंदणीकृत कार्यालय: रुस्तम कोर्ट, पोद्दार हॉस्पिटलसमोर, डॉ.ए.बी.रोड, वरळी मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००३०. दुर.क्र.:०२२-२४९१९५७०, ०२२-२४९१९५६९ ई-मेलः standardbatteries_123@yahoo.co.in वेबसाईटः www.standardbatteries.co.in

सेक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स)च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ मार येथे सचना देण्यात येत आहे की. ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व ु तुरुमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता ाुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सुचना कंपनीच्या http://www.standardbatteries.co.in वेबसाईटवर उपलब्ध

सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, २०१५, सुधारितप्रमाणे, दि.१ एप्रिल, २०१९ पासून प्रभावी अनुसुची बी चे सुधारित खंड ४ सहवाचिता कंपनीचे आतील व्यक्तीद्वारे व्यापारा[.] नेयमन, पर्यवेक्षण व अहवालाकरिता आतील प्रक्रिया व संचालनाचे सांकेतांकाचे खंड ६ नुसार कंपनीचे संचालक, पदसिद्ध कर्मचारीद्वारे कंपनीचे व्यवहाराकरिता व्यापार खिडकी शुक्रवार, दि.१ जानेवारी, २०२१ पासून बंद करण्यात आली असून ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष जनतेकडे घोषित झाल्यानंतर ४८ कार्यालयीन तास पर्ततेपर्यंत बंद ठेवण्यात येईल.

दी स्टँडर्ड बॅटरीज लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई (भुपेंद्र एन. शाह) दिनांक: ०३.०२.२०२१ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

पिल्लर इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

सीआयएन:एल६५९९३एमएच१९८२पीएलसी३३१३३० पलॅट क्र.१४०१, १४वा मजला, धुका चेंबर्स प्रिमायसेस कोसोलि., पोद्दार रोड, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७ द्र∴ ७५०६३२६९९९ ई−मेल⊹pillarinvestment9@gmail.com वेबसाईट:www.pillarinvestments.i

			•	
ı		संपलेली तिमाही	मागील वर्षात संपलेली	संपलेले वर्ष
ı			संबंधित तिमाही	
2.0	तपशील	20 02 2020		20 02 2020
अ.	તપશાલ	38.88.2020	३१.१२.२०१९	38.03.2020
क्र.		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२६.०३	४२.३६	४५.0३
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक			
	आणि/िकंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	२०.०२	२६.६९	3.93
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नेफा/(तोटा) (अपवादात्मक			
	आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज पूर्व#)	२०.०२	२६.६९	3.93
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक			
	आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज नंतर#)	१५.०१	१९.९७	3.38
٩.	कालावधीकरिता एकूण सर्वेकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वेकष			
	नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	-	-	-
ξ.	समभाग भांडवल	-	-	१९८.५०
<u>ا</u> و.	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या			
	लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	१८४.८१
٤.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)			
ı	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
ı	१. मूळ	0.७६	१.0१	0.86
	२. सौमिकृत	0.৬६	१.0१	0.86

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स अंण्ड डिस्नलोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉर एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्ती निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.pillarinvestments.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य www.msei.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

पिल्लर इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेडकरि राशेष मेहत वस्थापकीय संच

डीआयएन:०८०९७१९७

विधी रुपेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेड (सीआयएन:एल२४११०एमएच१९९४पीएलसी०७६१५६) नोंदणीकृत कार्यालय: ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४

दरध्वनी क्र.:0२२-६१४०६६६६; फॅक्स:0२२-२३५२१९८०

ई-मेल:mitesh.manek@vidhifoodcolour.com; वेबसाईट:www.vidhifoodcolour.con सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नेयम ३३ नुसार विहितप्रमाणे ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तृतीय तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित (एकमेव व एकत्रित) वित्तीय निष्कर्ष वेचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात **मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२१ रोजी स.११.३०वा.** कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार

यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५, वेळोवेळी सुधारितप्रमाणे, कंपनीचे व्यापार खिडकी १ जानेवारी, २०२१ पासून बंद ठेवली जाईल आणि ांगळवार, ९ फेब्रुवारी, २०२१ रोजी ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तृतीय तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यापासन ४८ तासापर्यंत बंद ठेवण्यात येईल.

सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.vidhifoodcolour.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत

> विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडकरिता सही /

अवधेश कुमार पांडे ठिकाण: मुंबई

दिनांक: ०३.०२.२०२१

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी सदस्यत्व क्र.:ए६०५०१



मित्सू केम प्लास्ट लिमिटेड

सीआयएनः एल२५१११एमएच१९८८पीएलसी०४८९२५ नोंदणीकृत कार्यालयः ३२९, गाला कॉम्प्लेक्स, ३रा मजला, दिनदयाळ उपाध्याय मार्ग, मुलुंड (प.), मुंबई-४०००८०. दूर.:०२२-२५९२००५५, ई-मेल:investor@mitsuchem.com ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रु.लाख)
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली १२ महिने
तपशील	39.97.7070	39.97.7099	38.03.2020
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१. एकूण उत्पन्न	४९०६.७२	३५९९.५४	१३८८६.७२
२. कर व अपवादात्मक बाबपुर्व साधारण प्रक्रियेतून नफा/(तोटा)	€S. <i>१⊍</i> €	१२०.७४	५८१.७८
३. करपूर्व नफा/(तोटा)	€S. <i>१⊍</i> €	१२०.७४	५८१.७८
४. एकूण इतर सर्वंकष उत्पन्न, कराच्या एकूण	-	(0.73)	(0.98)
५. एकूण सर्वंकष उत्पन्न	२४९.१४	८१.१८	३९६.५७
६. भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती भाग)	१२०७.२६	803.83	१२०७.२६
७. इतर समभाग मागील लेखा वर्षाच्या ताळेबंदपत्रकानुसार पुर्नमुल्यांकित राखीव वगळून	-	-	१८१०.३६
८. मूळ उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस)	२.0६	0.६७	3.29
९. सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस)	₹.0६	०.६७	3.79

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेप्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या आणि कंपनीच्या www.mitsuchem.com

२७ मे. २०२० पास्न कंपनीने मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या मुख्य बोर्डवर प्रवेश केलेला आहे. तद्नुसार मागील कालावधीकरिता कंपनीने वित्तीय निष्कर्ष तयार केलेले नाही. तथापि ३१ डिसेंबर, २०१९ व ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीचे तुलनात्मक आकडे हे कंपनीचे कारभार सत्य व योग्य दर्शविण्याबाबत वित्तीय निष्कर्षाच्या हमीमुळे योग्य कारवाईनंतर व्यवस्थापनाद्वारे तयार करण्यात आले.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

मित्सू केम प्लास्ट लिमिटेडकरित सही/- संजय देधिया व्यवस्थापकीय संचालक

सुदाल इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन:एल२१५४१एमएच१९७९पीएलसी०२१५४१ **नोंदणीकृत कार्यालय:** ए–५, एमआयडीसी अंबड इंडस्ट्रीयल इस्टेट, मुंबई–नाशिक हायवे, नाशिक-४२२०१०. दूर.:०२२-६६३६२००, फॅक्स:०२२-२२०२२८९३ ई-मेल: mvashar@sudal.co.in, वेबसाईट: www.sudal.co.in

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता दृकश्राव्य कॉन्फरन्समार्फत **शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे यापुढे कंपनीचे सांकेतांक आणि सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, २०१५ अन्वये व्यापार खिडकी सर्व पदसिद्ध व्यक्तींकरिता कंपनीचे प्रतिभूतीमधील व्यवहाराकरिता ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेऊन मान्यता घेण्याकरिता नंडळ सभा समाप्तीनंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईल.

सदर सूचना ही कंपनीच्या www.sudal.co.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

> सुदाल इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/-मुकेश व्ही. आशर

> > पूर्णवेळ संचालक व सीएफओ

डीआयएन:०६९२९०२४

देनांक : ०३.०२.२०२१ ठिकाण : मुंबई

सन्मित इन्फ्रा लिमिटेड

(सीआयएन: एल७०१०९एमएच२०००पीएलसी२८८६४८) नोंदणीकृत कार्यालय:६०१, मखिजा रॉयल, ६वा मजला, एस.व्ही.रोड, खार (प), मुंबई, महाराष्ट्र-४०००५२. द्रः:०२२-६७४२९१००, ई-मेल:sanmitinfra@gmail.com, वैबसाईट:www.sanmitinfraltd.com

शृद्धिपत्रक दिनांक: ६ जानेवारी, २०२१ रोजीच्या ईजीएम सूचनेचे पुरकपत्र कंपनीद्वारे वितरीत सोमवार, दिनांक ८ फेब्रुवारी, २०२१ रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेचे दिनांक ०६.०१.२०२१ रोजीच्या सचनेस सदर शद्धिपत्रक देण्यात येत आहे. कपया नोंद असावी की, सदर सचनेचे

ु कपया खालीलप्रमाणे वाचावेः . कंपनीच्या भागधारकांची एजीएम २८ सप्टेंबर, २०२० रोजी प्राथमिक तत्त्वावर कंपनीचे प्रवर्तक आणि ना-प्रवर्तक यांना प्रत्येकी रु.१०/- चे दर्शनी मुल्याचे ११.७१.७५० समभाग व ४८.२८.२५० वारंटस वितरण

पृष्ठ क्र.०४ वरील कंपनी कायदा २०१३ चे कलम १०२ अंतर्गत देण्यात आलेल्या स्पष्टीकरण अहवालाचे

. दुसरे व तिसरे परिच्छेदातील काही चुकीचे मुद्रण व टंकलेखन सुधारणा करण्यात आले आहेत. सदस्यांनी

व वाटपाकरिता आवश्यक ठराव मंजूर करण्याकरिता झाली होती. यामध्ये काही मुद्रण दोष व टंकलेखन दोष आढळून आले. कंपनीने खालील सत्य बाबी सदस्यांपुढे ठेवण्यात येऊन त्यांची मान्यता घेण्यासाठी कंपनीचे शेअर्स सुचिबद्ध करण्यापुर्वी २१ डिसेंबर, २०२० रोजी बीएसईकडे

खालील बाबी सादर केल्या. सदर शुद्धिपत्रक हे सूचनेच्या पुढे आणि संलग्न वाचावे सूचनेतील अन्य इतरे घटक अपरिवर्तीत आहेत.

तम्हाला विनंती आहे की. उपरोक्त बाब नोंदीवर घ्यावी सदर शुद्धिपत्रक हे सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१ रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत भागधारकांसमक्ष भागधारकांच्या माहितीकरिता ठेवले जाईल आणि ते कंपनीच्या www.sanmitinfra.com वेबसाईटवर

> सन्मित इन्फ्रा लिमिटेडकरित सही / -

दिनांक: ०२.०२.२०२१ ठिकाण: मुंबई

संजय के. मखीजा व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००५८६७७०

मॉडर्न इंडिया लिमिटेड

CIN:L17120MH1933PLC002031 नोंदणीकृत कार्यालय: १, मित्तल चेंबर्स, २२८, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. **दुर.क.**:९१-२२-६७४४ ४२००, **फॅक्स**:९१-२२-६७४४ ४३०० वेबसाईट:www.modernindia.co.in, ई-मेल:info@modernindia.co.in

मेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ) व २९(२) सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तृतीय तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार

सदर सूचना कंपनीच्या www.modernindia.co.in वेबसाईटवर आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

संचालक मंडळाच्या आदेशान्वये सही/-

उपाध्यक्ष व कंपनी सचिव

एफसीएस क्र.:५४१४

परिंद बादशाह

ठिकाण: मुंबई दिनांक: ०३.०२.२०२१

> Angel Broking एंजल ब्रोकिंग लिमिटेड

सीआयएन : L67120MH1996PLC101709 सोआयप्तः : L67120MIT1996FLC U17109
नोंदणीकृत कार्यालय : जी - १, आकृती ट्रेड सेंटर, एमआयडीसी, रस्ता क्र. ७, अंधेरी (पू.), मुंबई - ४०० ०९३.
दूर: ०२२ - ६८०७०१००। फॅक्स : ०२२ - ६८०७०१७७
कॉर्पोरेट कार्यालय : ६ वा मजला, आकृती स्टार, सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी (पू.), मुंबई - ४०० ०९३.
दूर. : ०२२ - ४०००३६००। फॅक्स : ०२२ - ३९३५७६९९

वेबसाइट: www.angelbroking.com । ई-मेल: investors@angelbroking.com

टपाली मतदानाची सूचना व परोक्ष ई-मतदानाची माहिती कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ च्या तरतुदी सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम,

२०१४ चे नियम २० व २२ सुँघारित केल्यानुसार तसेच कंपन्या कायदा, २०१३ च्या अन्य सर्व लागू तरतुदी, वेळोवेळी लागू कोणत्याही वैधानिक सुधारणा वा पुनराधिनियम यांसमवेत व सेबी (सूची अनिवार्यता व विम चिन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्रे. १४/२०२० दिनांक ०८.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२० दिनांक १३.०४.२०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र २८,२०,२०,६, तपताबारा नाराज्य क्र. ७०,७०० । १३५,२०२०, दिनाक ३१,९२,२०२० व सचिवालयीन निकष - २ **(एसएस -** २) योच्या अनुपालनातारी भागधारकांद्वारे विशेष ठराव म्हणून मंजूर करावयाच्या टपाली मतदान सुचना **दि. गुरुवार, दि. २८.०**९,२०२१ मध्ये विहित केत्यानुसार खालीलविहित विशेष ठगवांसंदर्भात इलेक्ट्रॉनिक माध्यमातृत ('ई-मतदान/परोक्ष ई-मतदान'') मतदानाद्वारे भागधारकांची संमती प्राप्त करणारी टपाली मतदान सूचना ज्या सभासद/लाभार्थ्यांची नावे निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. २९.०१.२०२१ रोजीनुसार सभासदांचे रजिस्टर/लाभार्थी मालकांच्या सचीमध्ये असतील त्यांना पाठवण्यात आली आहे.

अ. क्र. | ठरावाचे विवरण

केवळ माहितीसाठी समजावी.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांकरिता एंजल ब्रोकिंग एम्प्लांयी लाँग टर्म इन्सेटिव्ह प्लान २०२१ (''एलटीआय प्लान २०२१'') वर विचारविनिमय करणे व मंजुरी देणे. एंजल बोकिंग एम्प्लॉयी लॉंग टर्म इन्सेटिव्ह प्लान २०२१ (''एलटीआय प्लान २०२१'') अंतर्गत उपकंपन्यांच्या (विद्यमान व/वा भविष्यातील) कर्मचाऱ्यांना स्टॉक ऑप्शन्स मंजूर करणे

यासंदर्भात सभासदांनी नोंद घ्यावी की : शुक्रवार, दि. २९.०१.२०२१ (निर्धारित अंतिम तारीख) रोजीनुसार ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या . उजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या सूचीमध्ये नोंद्र असेल अशा व्यक्ती केवळ टपाली मतदान/परोक्ष ई-मतदानाद्वारे मंजूर करावयाच्या प्रस्तावित ठरावांवर मत देण्यास पात्र असतील व ज्या व्यक्ती सदर तारखेस सभासद नसतील त्यांनी सदर टपाली मतदान सूचना

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट्स/एनएसडीएल/सीडीएसएल/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्याकडे नोंदवलेले असतील व एनएसडीएल/सीडीएसएलकडून प्राप्त सभासदांचे रजिस्टर/ लाभार्थी मालकांच्या सूचीमध्ये ज्यांची नावे दिसून येतील अशा सभासदांना ई-मतदानाच्या निर्देशासमयेत टपाली मतदान सूचना ई-मेलद्वारे पाठवण्यात आली आहे. सदर टपाली मतदानाकरिता सभासदांना एमसीए परिपत्रकांच्या आवश्यकतेनुसार टपाली मतदान फॉर्म व पोस्टेज प्रीपेड सेल्फ ॲड्रेस्ड् बिझनेस रिप्लाय एन्व्हलपसमवेत सचनेची हार्ड कॉपी पाठवण्यात येणार नाही व सभासदांनी परोक्ष ई-मतदान प्रणालीद्वारेच

टपाली मतदान सूचनेत विहित विषयांकरिता कंपनी आपल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मत देता . प्रेण्याकरिता ई–मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. ई–मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासार्ठ कंपनीने लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) यांची नेमणूक केली आहे.

परोक्ष ई-मतदानाचा कालावधी गुरुवार, दि. ०४.०२.२०२१ रोजी स. १०.०० वाजता सुरू होईल व गुरुवार, दि. ०५.०३.२०२१ रोजी साथं. ५.०० वाजता संपेल. दि. ०५.०३.२०२१ रोजी साथं. ५.०० . पश्चात परोक्ष ई-मतदानास परवानगी नसेल.

कंपनीने टपाली मतदान सचनेची पाठवणी बधवार. दि. ०३.०२.२०२१ रोजी पर्ण केली आहे.

ज्या सभासदांचे ईं-मेल पत्ते नोंदणीकृत नसतील ते https://linkintime.co.in/emailreg/email register.html या लिंकवर विलक करून आपले ई-मेल पत्ते तात्पुरत्या स्वरूपात नोंदव् शकतात व तत्पश्चात मार्गदर्शक् सूचनांचे पालन करून नोंदणीकरण प्रक्रियेचे पालन करू शकतात, अशा ई-मेल पत्त्यांच्या यशस्वी नोंदणीकरणापश्चात सभासदांना सदर टपाली मतदानाकरिता परोक्ष ई-मतदान करता येण्यासाठी युजर आयडी व पासवर्डसमवेत सूचना व परोक्ष ई-मतदानाची प्रक्रिया यांची सॉफ्ट कॉपी प्राप्त होईल. कोणत्याही चौकशीसाठी सभासदांनी enotices@linkintime.co.in येथे लिहावे.

टपाली मतदान आयोजित करण्यासाठी तसेच परोक्ष ई-मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून कंपनीने श्री. मकरंद जोशी (सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस नं. ३६६२) यांची, नाञ्चालाज परामराज्ञफ रूपून फरमान था. मकर्द्र जारा। (साटाफेकट आफ प्राक्टस न. इर्टर्स) यीची, त्यांच्या अनुपस्थितीत कु. कुमुदिनी भालेराव (सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस नं, ६६९०) – मे. मकरंद एम. जोशी ॲन्ड कं. चे भागीदार, कंपनी सचिव यांची नेमणुक केली आहे व श्री. मकरंद जोशी यांनी परीनिरीक्षक म्हणून काम करण्यासाठी त्यांची संमती दिली आहे.

टपाली मतदानाचा निकाल कंपनीकडून रविवार, दि. ०७.०३.२०२० रोजी वा तत्पूर्वी घोषित करण्यात येईल. परीनिरीक्षकांच्या अहवालासमवेत निकाल कंपनीची वेबसाइट <u>www.angelbroking.com</u> वर तसेच एलआयआयपीएलची वेबसाइट <u>https://instavote.linkintime.co.in/Result/Resultpage</u>

ई-मतदानाच्या निर्देशांसमवेत टपाली मतदानाची सूचना कंपनीची वेबसाइट <u>www.angelbroking.com</u> तसेच एलआयआयपीएलची वेबसाइट https://instavote.linkintime.co.in/Result/ Resultpage व https://instameet.linkintime.co.in वर तसेच कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स अर्थात <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u>

वरील संबंधित सेक्शनअंतर्गत उपलब्ध असेल. ई-मतदानासंदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी भागधारक/सभासदांनी https://instavote.linkintime. co.in च्या Help section अंतर्गत उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) व InstaVote e - Voting manual वाचावे किंवा <u>enotices@linkintime.co.in</u> येथे ई-मेल पाठवावा किंवा दूर. ०२२-४९१८ ६००० वर संपर्क साधावा.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून टपाली मतदानाद्वारे मतदानाच्या सुविधेशी संबंधित कोणत्याही तक्रारीचे निवार करण्यासाठी जबाबदार व्यक्तीचे नाव, पद, पत्ता, ई-मेल आयडी व दूरध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे आहे :

राजीव रंजन, सहा, उपाध्यक्ष, ई-मतदान - लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड युनिट : एंजल ब्रोकिंग लिमिटेड सी १०१. २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०० ०८३ दूर. क्र. ०२२-४९१८ ६००० दूर. क्र. ०२२-४९१८६१७५ फॅक्स क्र. ०२२-४९१८ ६०६०

ई-मेल : enotices@linkintime.co.in एंजल ब्रोकिंग लिमिटेडकरित

दिनांक : ०४.०२.२०२०

सही/-कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी



New Delhi. The Supreme Court on Wednesday refused to entertain a clutch of petitions demanding investigation into the violence in the national capital on Republic Day during the farmers' tractor rally.

A bench headed by Chief Justice SA Bobde and comprising Justices AS Bopanna and V Ramasubramanian allowed the petitioners to file a representation before the government.

'We are sure that the government is inquiring into it. We read a statement by the Prime Minister that the law is taking its own course. We don't want to interfere in this case. You make a representation before the government," said CJI Bobde.

The top court also dismissed another PIL, filed by advocate Manohar Lal Sharma, seeking direction to the media not to declare farmers as "terrorists" without any evidence. Sharma had claimed in his plea that there was a planned conspiracy to sabotage the protest by farmers.

The tractor parade on January 26 descended into chaos as protesters broke through barriers, clashed with the police in the heart of Delhi, overturned vehicles, and hoisted a religious flag from the ramparts of the Red Fort.

One of the pleas filed by advocate Vishal Tiwari had sought setting up of a threemember inquiry commission under a former SC judge and comprising of two retired HC judges for collecting and recording evidence and submitting a report on the violence to the top court in a time-bound manner.

Last month, the Supreme Court stayed the implementation of the contentious farm laws till further orders and constituted a four-member committee to make recommendations to resolve the impasse.

Virat Co-Operative Housing Society Limited Near Tilaknagar High School, Tilak Nagar, Dombivli (E), Tal. Kalyan, Dist.Thane

Deemed conveyance public notice

Notice is hererby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on - 18/01/2021 at 04:00 p.m. M/s. Virat Engineers, Mumbai, Dattatray Shantaram Mahadik, Narayan Shantaram Mahadik, Dilip Shantaram Mahadik, Rajani Shantaram Mahadik, Dattatray Shantaram Mahadik, Dombivli (E) and those who

have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mention below. Failure to Submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will be take. If you can't attend hearing, you can mail your reply on Email Id – ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property-Mauje:- G.B. Patharli, Tal. Kalyan, Dist.-Thane Sr. No. Total Area Sq.Mtr

	C. I.S. NO.	Sr. NO.	Total Area Sq.Witr
	8210325	62/15/0	594.02 Sq mtrs
Place :	First floor, Gavdevi	Sd/-	
Near Ga	avdevi Maidan, Tha	ne (W)	Kiran Sonawane
Doto - 0	4/02/2024	Compote	ant Authority P Dia

Competent Authority & District DY. Registrar Co.op. Scoieties, Thane

Om Shiv Sai Sadan Co-Operative Housing Society Limited Mahatma Phule Road, Garibacha Wada.

Dombivli (W), Tal. Kalyan, Dist.Thane Deemed conveyance public notice

Notice is hererby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on - 18/02/2021 at 04:00 p.m.

M/s. Sai Kiran Developers, Dombivli (W), Madhusudan Ramchandra Modak,
Vijay Shankar Aharde, Sanjay Shankar Aharde, Yougesh Shankar Aharde,
Sunita Umesh Rade, Dombivli (W) and those who have interest in the said

property may submit their say at the time of hearing at the venue mention below. Failure to Submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will be take.

If you can't attend hearing, you can mail your reply on

Email Id – ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com Description of the property-Mauje:- Shivajinagar, Tal. Kalyan, Dist.-Thane

Total Area Sq.Mtr 31/28/A 663.04 Sq mtrs

Place : First floor, Gavdevi Mandir, Near Gavdevi Maidan, Thane (W) Date : 01/02/2021 Kiran Sonawane Competent Authority & District DY. (Seal)

Registrar Co.op. Scoieties, Thane Om Herambh Pushp Co-op Housing Soc. Ltd.

Manjarli, Shaninagar, Badlapur (W)., Tal. Ambernath, Dist. Thane Deemed conveyance public notice

Notice is hererby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on - 18/02/2021 at 12:00 p.m.
M/s. Saikrupa Construction through Partners 1) Shri. Pankaj Subhash Teli 2) Shri. Yogesh Kamlakar Kulkarni and land owners Vimal Arun Bhoir, Laxmibai

Snri, Yogesh Kamlakar Kulkarni and land owners Vimal Arun Bhoir, Laxmibai Namdev Mhatre, Ashok Namdev Mhatre, Kalpana Dilip Tare, Vilas Namdev Mhatre, Kailas Namdev Mhatre, Santosh Namdev Mhatre, Mina Keshav Mhaskar, Lata Madhukar Mhatre, Surekha Subhash Mhatre, Haridas Subhash Mhatre, Ankita Subhash Mhatre, Avanti Builtek through Partner Hasmukh Rayshi Hariya, Visanji Tejpal Dedhiya those are interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mention below. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will ne take. further action will ne take.

If you can't attend hearing, you can mail your reply on Email Id – ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property-Mauje:- Gajabandhan Patharli, Taluka Kalyan, Dist. Thane

				·		
l	New Survey No.	Hissa No.	C.T.S. No.	Total Area Sq.Mtr		
l	28	3/2		835.00		
	Place : First floor, Gav					
I١	Near Gavdevi Maidan, Thane (W)		Kiran Sonawane			
[Date: 01/02/2021		Competent Authority & District			
ı		(Seal)	Registrar Co.d	p. Scoieties. Thane		

Jai Jalaram Bappa Co-Operative **Housing Society Limited**

Beside Jalaram Bappa Temple, Balkum Pada No. 3, Thane (W), Tal. & Dist. Thane-400608.

Deemed conveyance public notice

Notice is hererby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on - 18/02/2021 at 12:00 p.m.

M/S. Sachin Constructions, its partners Shri. Jaywant Hanuman Salvi, Shr Atmaram Padu Bhoir, Thane and Land owners M/s. Lodha Estate Pvt. Ltd. through Raiendra Lodha. Thane, and those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

If you can't attend hearing, you can mail your reply on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property- Mauje:- Balkum, Tal. Thane, Dist.Thane Old Survey No. | New survey No. | Hissa No. | Total Area Sq.Mtr 556.64 Sq mtrs 183 19

Sd/-Place : First floor, Gavdevi Mandir Kiran Sonawane Near Gavdevi Maidan, Thane (W) Competent Authority & District DY. Registrar Co.op. Scoieties, Thane Date: 02/02/2021 (Seal)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public all large that the under signed my client RNA BUILDERS (NG) say that the Agreement For Sale and power of Agreement For Sale and power of Attorney wants to register in the concerned registration office of Address of Village - Goddev, Tal. Thane, Dist. Thane. Bearing Old survey No. 368/28 New Survey No. 70/28 and if anyone / Any person or any other legal heirs have any other top. / claim should contact to any objection / claim should contact to

Advocate, High Court. C-3/003, Chandresh Hills, 1,2,3, Lodha Marg, Achole Road, Nallasopara (East), Dist: Palghar-401209. Mob: 9920569126

PUBLIC NOTICE

Shri Rameshbhai M Panchal & Sr Saraswati R Panchal are joint member Veena Nagar Co-op Housing Society Ltd S.V Road Malad (W) Mumbai 64 holding 5 shares having Share certificate no 120 serial nos. 596 to 600 & residential flat no C/502 has applied for duplicate share certificate claiming that the original share certificate are lost. The Society hereby invites claims or objections from the public to the issue of duplicate shares within a period of 15 days from the date of publication of this notice. If no such claims are received within the prescribed period, the society shall proceed and issue

GOOD VALUE IRRIGATION LTD

CIN: L74999MH1993PLC074167 Regd Office: 3rd Floor, Industrial Assurnace Building, Churchgate, Mumbai - 400 020.

NOTICE

NOTICE pursuant to Regulation 29, 33 and 47(1)(a) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement Regulations, 2015) is hereby given that Meeting of the Board $\,$ of Directors of the Company will be held at Registered office of the Company on Tuesday, 09th February, 2021 at 11.00 A.M. to consider and approve the Un-Audited Financial Results along with Limited review report for the Quarter ended 31st December, 2020 along with other business transactions.

Date: 03/02/2021 DIN: 01463131 Place: Mumbai

IDREAM FILM INFRASTRUCTURE COMPANY LIMITED

CIN:L51900MH1981PLC025354 Regd. Office: Flat No B-4501& B-4601, Lodha Bellissimo, Lodha

Website: www.idreamfilminfra.com Email id: mca@ahaholdings.co.in NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday 11th February, 2021 at Mumbai, inter alia, to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2020.

Further, in terms of the Company's Code of Conduct and SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in

This intimation is also available on the website of the Company i.e www.idreamfilminfra.com and the website of BSE Limited i.e www.bseindia.com

(Formerly known as SoftBPO Global Services Limited, Managing Director DIN.: 07606195

Kings Circle, Matunga, Mumbai-400019

Tel No.: 022-22020876, Fax :- 022-22020359 Email ID: whitehall@yahoo.com

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, February 12, 2021 at 4.30 p.m at registered office of the company, inter alia to consider and approve the Un-audited

Further, in terms of the Company's Code of Conduct and SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations 2015, the trading window for dealing in securities of the Company by its designated persons, shall remain closed till the close of business hours of Sunday, 14th February, 2021.

For more details please visit the website of the Company i.e. www.whitehall.co.in and the Stock Exchange where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com

For Whitehall Commercial Company Limited

Rohit Prabhudas Shah Place : Mumbai

Date : 3rd February, 2021

STATE

MANUGRAPH INDIA LIMITED CIN: L29290MH1972PLC015772: Registered Office: Sidhwa House. 2nd Floor, N. A. Sawant Marg, Colaba. Mumbai - 400 005.

Email: sharegrievances@manugraph.com Website: www.manugraph.com: Tel. No.: 022-22874815 / 0620; Fax No.: 022-22870702 NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 (Listing Regulations) Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of Manugraph India imited is scheduled on Thursday February 11, 2021 to consider among other things, the Company's unaudited financial esults for the quarter and nine months ended December 31, 2020.

This intimation is also available on the website of the Company at www.manugraph.com and on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company are listed at www.bseindia.com and www.nseindia.com

For Manugraph India Limited

Sanjay Shah Vice Chairman & Managing Director

lace: Mumbai Date: February 2, 2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the bublic at large that my client NIRMALA ABHAYKUMAR DESHMUKH (NEE NAME – NIRMALA SAKHARAM MOHITE) had purchased the **Room No.** 15, Plot No. 176, Indrasabha CHS Ltd Sector-1, Charkop, Kandivali (West). M u m b a i - 4 0 0 0 6 7 from GIRDHARILAL YADAV by virtue of an Agreement for sale, General Power of Attorney, Affidavit on dated 2/7/1991 and said MR. GIRIDHARILAL YADAV had handed over original Mhada Allotment Letter, WBP Passbook, Receipt of Bank of Maharashtra, Original Receipt of Bank of Maharashtra, Original Share certificate bearing No. 15 Dist No. 71 to 75, Agreement for sale, Affidavit, Power of Attorney, to my client and my client had transfer the said room in her name vide Mhada Transfer Letter UPMU / W / MM/5118/110, registered Deed of Declaration BDR-10/7994/2009, which has been lost/misplaced. Police N. C. No. 1214/2020 dated 03/09/2020 has been 1214/2020 dated 03/09/2020 has been dged at Charkop Police station.

Any person having or claiming any right, title, interest to the said share and membership or on Mhada's Allotment Letter, WBP Passbook, & Bank receipt, Registration Deed of Declaration, Mhada Transfer Letter, by whatsoever nature, may made the same known to the undersigned in writing within 15 days from the Publication of

ADV. MANGAL KAMBLE (Advocate High Court) 217/A, Ajanta Square Mall, 2nd floor, Near Borivali CMM Court, Borivali (West), Mumbai - 400 092. Phone - 9594483524

Place: Mumbai Date: 04-02-2021

ARIS INTERNATIONAL LIMITED Register Office:129-B,Ansa Industrial Estate Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (East) Mumbai City MH 400072 (CIN: L29130MH1995PLC249667) NOTICE

Pursuant to Regulation 29, 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we wish to inform you that the Board Meeting of the Company will be held on Wednesday, 10th February,2021 at the registered office of the Company at 03:00 p.m., inter alia, to consider and approve the following. and approve the following:
a) the Un-Audited Standalone Financial Results

of the Company for the quarter and nine month ended 31st December, 2020 and Limited Review report thereon; n) Any other items The said intimation is available on the Company's website at www.arisinternational.in, and on the

vebsite of stock exchange www.bseindia.com. FOR ARIS INTERNATIONAL LIMITED Sd/-Jayanti Pradhan

Managing Director (DIN - 08529039) Place : Mumbai Date : 31/01/2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client Shri. S.G.KAMATH residing at: Flat No.001, Shree Swami Sandesh Co.op.Hsg.So.Ltd., Plot No. RH-210, MIDC Residential Zone, Next to Gymkhana, Dombivli (E) Taluka Kalyan, District Thane has applied to MIDC Regional office, Thane for transfer of Flat No.001, Ground Floor, admeasuring about 570 sq.ft from the name of Shri.V.S.VINOD to the name of my client Shri. S.G.KAMATH.

AND WHEREAS Flat No.001 was proposed to be allotted to Shri.V.S.VINOD who was the origina Shri. V.S. VINOD who was the original member of the Shree Swami Sandesh Co.op. Hsg. So.Ltd., but Shri. V.S. VINOD has resigned from from his membership and the said flat has been allotted to Shri. S.G. KAMATH by resolution dated 07/03/1996, the waiting list member of the society and Shree Swami Sandesh Co.op. Hsg. So. Ltd., has issued share certificate bearing serial no. 8 of 5 shares of Rs. 50/- each hearing Nos. from 36 to 40 regarding the membership of society and since 07/03/1996, my client Shri S.G.KAMATH is the authorized member of the society.

That my client is ready to execute indemnity bond and declaration in order to transfer the Flat No.001 from the name of Shri.V.S.VINOD to his name as per the G. R. of the corporation dt.15.11.2017.

If any person/institution/original occupiers have any objection regarding transfer of said Flat in the name of my client Shri. S.G.KAMATH is hereby required to make the same known in writing to the undersigned, along with the documents in support thereof, within 15 (Fifteen) days from the date of the publication hereof, failing which the claim of such person/institution/Plot Occupier shall be deemed to have been waived and/or abando

R. R.PRADHAN Advocate High Court C-71, Kasturi Plaza, Manpada Road, Dombivli(E) Date: 04.02.2021 Tel No.(0251)-2860693

PUBLIC NOTICE

Brijesh Gulabchandra Gupta hereby want to inform you that I have lost my ICICI BANK ID Card. IF anybody find my ID Card kindly

Hope that needful would be done as soon as possible.

> Brijesh Gulabchandra Gupta ID CARD NO. 2101132 CONTACT NO- 9137201020

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public t large that Mr. VINAY DAHAYABHAI PATEL is the owner of Flat No. C/32, in he society known as Rajiv Majathia Park Co-operative Housing Society Limited., situated at Achole, Nallasopara (East), Dist: Thane and holding Share Certificate No: 039, having 5 Shares, face Value of Rs. 50/each bearing distinctive Nos. 191 to 195, issued by the said Society.

Further, it is reported that the aforesaid Original Share Certificate No: 039 has been misplaced/lost and no

All persons having any claim, right title, interest in the said Flat by way of Sale, Gift, Mortgage, Charge, Lease,

Lien, Succession or in any manner should intimate the same along with requisite proof of documents to the Secretary of the Society, within **15** (Fifteen) days from the date of publication of this notice. If no claims/objections are received vithin the period prescribed above

the society shall proceed to issue duplicate share certificate to the applicant member. For and on behalf of Rajiv Majithia Park Co-operative

Housing Society Ltd.

Secretary Place: Nallasopara. Date:03-02-2021

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that Late **Mrs. Meena Deepak Shah**, member of the Padmini Shantinagar Co-operative Housing Society Ltd., & co-owner of Flat No. 202 of Building No. D-10, Sector-7, Shant Nagar, Mira Road (East), Dist. Thane and holder of Share Certificate 10, died intestate on 25/12/2020. The Society is to transfer the undivided shares and interest in the capital property of the society belonging to the deceased in the name of Mr. Deepak Shantila Shah with no objection of other legal heirs and successors of the deceased. Mr. Deepak Shantilal Shah has also decided to sell the said flat to Mr. Mahavir Shantilal Makwana 8 Mrs. Varsha Mahavir Makwana with confirmation of Mr. Suhag Deepak Shah & Mr. Kunal Deepak Shah, the other legal heirs of the deceased. The claims and objections is hereby invited from the other legal heirs and successors of the deceased Mrs. Meena Deepak Shah if any for the transfer of the shares and interest in the capital/property o the society as well as the sale transaction o the said Flat. Claimants/objectors may inforn to undersigned within period of 15 days from the publication of this notices failing which the sale transaction will be completed and thereafter no claim or objection will be

K. R. Tiwari (Advocate Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane - 401107

AURO LABORATORIES LIMITED CIN: L33125MH1989PLC051910

Regd. Office: K-56, MIDC, Tarapur Industrial Area, Palghar - 401506 E mail: auro@aurolabs.com Website: www.aurolabs.com; Tel. No. 022-66635456; Fax No. 022-66635460.

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, February 11 2021 to consider and approve the Un-audited Financial Results for the quarter ended December 31, 2020 along with other documents related to the same and any other matte

with the permission of the Chair. Further, in terms of the Company's Code of Conduct to Regulate, Monitor and Report trading by Designated Persons and Immediate Relatives of Designated Persons pursuan to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations 2015, the trading window for dealing in the securities of the Company has been closed from January 1, 2021 and shall reopen

his intimation may be available on the C BSE website www.bseindia.com

CHAIRMAN & MANAGING DIRECTOR Place: Mumbai (DIN: 00230784) Date: February 3, 2021

MAYUKH DEALTRADE LIMITED

CIN:L51219MH1980PLC329224
Address: Office No. 101 on 1st Floor, Crystal Rose C.H.S Data Mandir Road, Mahavir Nagar, Kandivali West Mumbai

0.5300 0.1700 -0.0471 0.7200 0.2000 0.0068 Note: The above is an extract of the detailed format of Quarterly unaudited Financial Results filed with the Stock Exchange under

Place: Mumbai Date:02/02/2021

Diluted:

Place: Mumbai

Name: Mit Brahmba Designation: Whole-Time Directo

(PUBLIC NOTICE) Notice is hereby given to the Public that my client Shri, Virendra Chandrakant Shah (HUF)

hrough its Karta Shri. Virendra Chandrakant Shah states that he has lost/ misplaced his "Original Agreement" for Sale executed by and between M/s. Sagar Developers and Shr /irendra Chandrakant Shah (HUF) for the property bearing Flat No. 303. 3rd Floor dmeasuring 350 Sq. Ft, Super Built Up area in the Society known as Mahendra Krupa CHSL, situated at Koliwada, Ram Mandir, Bhayandar (West), Thane- 401 101 constructed on land bearing C.T.S No. 325, Village - Bhayandar, Dist. Thane ("The said Flat") alongwith five fully paid-up shares bearing No. 61 to 65 (both inclusive) having share certificate No. 13 dated 11/06/2015 ("The said Shares").

lence, my client who are about to sale, the said Flat and in pursuant to that hereby give notice to the public at large that an person/s and/or body, or bank, having deal with, acquired and/or in use, occupation or ossession of the said Original Agreemer nd/or any part thereof and/or having any claim or objection and/or any interest espect to the said Flat and said Origina Agreement or any part thereof, as an by way sale, assign, gift, lease, sub-lease heritance, beguest, exchange, mortgage equitable mortgage, loan, charge, lien, trus ossession, easement, release, irrevocable ower of attorney, conveyance, secured reditors, attachment or otherwise howsoeve whatsoever of the said property are hereby requested to register their claim with supporting documentary proof and make the ame known to the undersigned at B-108 Achalgiri Building CHS LTD, Padmavati Nagar 150 Ft. Rd, Near Maxus Mall, Bhayander (W) Thane - 401 101, Maharashtra and C/o to Society Office: Mahendra Krupa CHSL situated at Koliwada. Ram Mandir. Bhavanda West), Thane- 401 101, within a period of days from the date of publication, failing which such right, title, interest, benefit, claim and/o emand of any nature whatsoever, shall be deemed to have been waived and/o bandoned and no such claim will be deeme exist, so please do note.

Place: Bhayandar Date: 04-02-2021

Adv. Anilkumar. M. Marlecha

Regd. Office: 317, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai-400021
Tel. No.: 022-22823852/53 Email: dvfl@rediffmail.com CIN: L40102MH1979PLC021614

Tel. No., 022-22023032/33 Elilali, 0	vii@reuiiiria	all.Com City.	L40 TOZIVII I	1919F LC02	1014	
Extract of Standalone Financial Results for	the quarte	er and nin	e months	ended 31	st Decemb	er, 2020
					(₹ in Lakhs)
	QU	ARTER END	DED	NINE MON	THS ENDED	YEAR ENDED
Particulars	31-12-2020	30-09-2020	31-12-2019	31-12-2020	31-12-2019	31.03.2020
	Reviewed	Reviewed	Reviewed	Reviewed	Reviewed	Audited
Total income from operations	61.75	24.04	182.68	86.84	522.73	605.01
Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
Exceptional and/or Extraordinary items)	13.13	2.11	(44.95)	14.60	(2.95)	4.42
Net Profit / (Loss) for the period before tax						I
(after Exceptional and/or Extraordinary items)	13.13	2.11	(44.95)	14.60	(2.95)	4.42
4. Net Profit / (Loss) for the period after tax						I
(after Exceptional and/or Extraordinary items)	13.13	2.11	(44.95)	14.60	(2.95)	-4.71
5. Total Comprehensive Income for the period						
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						I
and Other Comprehensive Income (after tax)]	13.13	2.11	(44.95)	14.60	(2.95)	-4.71
6. Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00
7. Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	398.39
8. Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
Basic:	1.31	0.21	(4.50)	1.46	(0.29)	0.47

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 o SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange Website www.bseindia.com

1.31

0.47

EXPLICIT FINANCE LIMITED CIN: U51909MH2011PTC215150 Regd. off: 305, Sohan Commercial Plaza, Vasai East, Palghar MH 401210

Phone: 9320478152 Email:

explicit_finance@rediffmail.com Web: www.explicitfinance.net NOTICE NOTICE is hereby given in terms o regulation 29 read with regulation 47 o the SEBI (LODR) regulation, 2015 that the

meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held or Friday, 12th February, 2021 at its Registered Office to consider, approve and take on record, inter alia, the Un-audited Financial Results of the Company for the quarter and nine months period ended on 31st December, 2020, approve appointment o Mr. Jitendra Bhanushali as additiona director and any other matter with

ermission of the Chair. The said intimation is also available Company's website www.explicitfinance.net and may also be available on the website of BSE at

vww.bseindia.com For Explicit Finance Ltd Swati Gonal Dave Date: 03/02/2021 Managing Directo Place: Vasai Road DIN: 03299627

am concerned for my client SMT, SUBHADRA

PUBLIC NOTICE

BALKRISHNA GAIKWAD legal heir/wife of late MR. BALKRISHNA NAMDEV GAIKWAD who expired on 01/07/2020, My client is having relevant documents to show that she is the heir of late MR. BALKRISHNA NAMDEV GAIKWAD, Also there is no certain nomination made in favour of legal heirs towards the said society authority. My client states that she is in possession occupation of the Flat premises, more particularly described in the Schedule hereunder Any person/s having any claims by way of Sale, Mortgage, Lease, Lien, Gifts, exchange or otherwise howsoever in respect of the said flat premises are equired to intimate the same in writing to the undersigned together with proof thereof within 14 days of publication of this notice failing which all such claims, if any shall be deemed to have been waived and/or abandoned.

The schedule above referred to :-Flat No.31/103, Chandresh Accord Building No. 31 CHS Ltd., Mira Road (East),

Thane-401 107. Advocate Mohit Yadav 272, Prem Nagar, Irla, S V Road, Vile Parle West, Mumbai 400056 | Mob 9702130208

Date: 04.02.2021 Place: Mumbai PILLAR INVESTMENT COMPANY LIMITED

	Malad East Mumbai 400097. Phone no. 7506326999 CIN: L65993MH1982PLC331330						
	Email Id: pillarinvestment9@gmail.com W	ebsite: www.pil	larinvestment.in	(₹ In lacs			
			STANDALONE				
Sr. No.	PARTICULARS	Quarter ending	Corresponding 3 months ended in the previous year.	Year Ended			
		31/12/2020	31/12/2019	31/03/2020			
1	Total Income from Operations	26.03	42.36	45.03			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	20.02	26.69	3.93			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	20.02	26.69	3.93			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	15.01	19.97	3.31			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)	_	_	-			
6	Equity Share Capital	-	-	198.50			
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
8	in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs.10/- each)	-	-	184.81			
ľ	(for continuing and discontinued operations) -						
l	1. Basic:	0.76	1.01	0.17			
	2. Diluted:	0.76	1.01	0.17			

lote: a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity viz www.msei.in and www.pillarinvestment.in.

Pillar Investment Compnay Limited Sd/-Rashesh Mehta DIN 08097197 Managing Director



Regd. Office: Peninsula Spenta, Mathuradas Mills Compound Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013. Telephone No: 022-66229500; Website: www.morarjee.com; Email: corporatesecretarial@ashokpiramalgroup.com;
CIN: L52322MH1995PLC090643

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 10th February 2021, inter alia, to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter (Q3) and nine months ended 31st December, 2020 of FY 2020-2 along with Limited Review Report of the Statutory Auditors thereon. The information contained in this Notice is also available or the website of the Company i.e. www.morarjee.com and also on the website of the Stock Exchanges, where the securities of the Company are listed i.e. <u>www.bseindia.com</u> and www.nseindia.com.

For Morarjee Textiles Limited

Nishthi Dharmani **Company Secretary**

Place: Mumbai

Date: 3rd February, 2021

below address/contact number within 15 days of this notice.

(R.K.Tiwari)

For, Veena Nagar Co-op Housing Society Ltd Secretary / Chairman DATE: 04/02/2021

For Good Value Irrigation Ltd Vishwajit Dahanukar

(Formerly known as SoftBPO Global Services Limited)

Pavilion, Apollo Mill Compound, Mahalaxmi, Mumbai - 400 011. **Tel No.**: 022-67400900; **Fax No.**: 022-67400988

securities of the Company by its designated persons, shall remain closed till the close of business hours of Saturday, 13th February, 2021.

For IDream Film Infrastructure Company Limited

Place: Mumbal Date: 3rd February, 2021

WHITEHALL COMMERCIAL COMPANY LIMITED
CIN: L51900MH1985PLC035669
Regd. Office: O-402, Floor-4, Plot-389, Palai Ratan House, Sankara Mattham Road,

NOTICE

Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31,2020.

Director DIN : 00217271

48 hours after the information is made public.

For AURO LABORATORIES LIMITED SHARAT DEORAH

	wumbar City win 400067 in Email id:into@maydkin.co.in , website:www.maydkin.co.in									
	(Extract of Un-audited Financia	al Result fo	r the quart	er ended 31	st Decemb					
						Rs. Lacs	except EF			
		Q	uarter ende	d	Nine Mor	Nine Month ended				
ir. Io.	Particulars	31st Dec., 2020	2020	2019	2020	31st Dec., 2019	2020			
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
1	Total income from operations	39.84	34.55	3.46	84.06	29.62	42.56			
2	Net Profit/ (Loss) from Ordinary Activities before exceptional items and Tax	22.87	7.27	-1.51	31.32	8.79	0.22			
3	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	16.92	5.38	-1.51	23.18	6.50	0.22			
4	Equity Share Capital	320.00	320	320	320	320	320.00			
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the balance sheet of previous year)	0	-	0	-	-	(
6	Earning Per Share (of Re. 1/-each) Basic	0.5300	0.1700	-0.0471	0.7200	0.2000	0.0068			

Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. MAYUKH DEALTRADE LIMITED

> DIN: 06520600 KRATOS ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED

> > For KRATOS ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED

(4.50)

0.21

Rajesh Pawa Whole Time Director Date: 3rd February, 2021

1.46

(0.29)